MPL PLASTICS LIMITED

CIN No. L25209MH1992PLC066635

Regd. Office: 2, Ashish Warehouse Corporation, Punjab Foundry Industrial Estate, Near Classic Studio, Mira Bhayander Road, Kashimira, Mira Road (East), Dist. Thane - 401 104

Tel.: 2845 5450 / 2845 8967 • E-mail: mplho@mplindia.in • Website: www.mplindia.in

Date: 12th November, 2024

To,
Department of Corporate Services, **BSE Limited**,
P. J. Towers, Dalal Street,
Fort, Mumbai 400001

SCRIP CODE: 526143

<u>Subject :- Disclosure under regulation 47 of Securities and Exchange Board of India</u> (<u>Listing Obligations and Disclosure Requirements</u>) Regulations, 2015.

Dear Sir/Madam,

We are pleased to inform you that pursuant to Regulation 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), The Board of Director of the MPL Plastics Limited ("the Company") have approved the quarterly and Half yearly un-audited financial results ("Financial results") for the period ended 30th September, 2024 at their meeting held on Monday, 11th November, 2024. The extract of the financial results were published in Active Times Newspaper (English) on 12th November, 2024 and Pratahkal Newspaper (Marathi) on 12th November, 2024. Copies of the same are attached for your information and records purpose.

Kindly take the same on your records and acknowledge the receipt.

Thanking you, Yours faithfully,

For MPL Plastics Limited

Vishakha Jain

Company Secretary and Compliance Officer

PUBLIC NOTICE

This is to bring to the notice of public at large that our client being Mrs. Madhavi Sandip Banerjee, is intending to purchase and acquire 100% ownership, share, rights, title and interest in a residential premises being a Flat having its details as Flat No. 903, 9th Floor, A Wing, Building No. 5, admeasuring 1519.3 Sq. Feet Built Up Area i.e. equivalent to 141.20 Sq. Meters Built Up Area (1320 Sq. Ft. Carpe Area i.e. 122.67 Sq. Meters Carpet Area) situated at Raheja Exotica Sorento C.H.S. Ltd. Off. Village Erangal, Malad Madh Road, Malad West, Mumbai 400061 (said Flat) along with 5 fully paid up shares of Rs. 100/- each bearing distinctive nos 0281 to 0285 under Share Certificate No. 57 (said Shares) and along with One Stack Car Parking Space vide Parking No. B1-56/57 (**said Parking**) from the seller/owner/member being **Mrs. Mary** Kotharay.

Whereas originally Mr. Avinash Vishnu Kotharay and Mrs. Mary Kotharay had jointly i.e. 50% each acquired and purchased the said flat from Raheja Universal (Pvt) Limited. vide Agreement for Sale dated 26th Day o September, 2013, bearing Registration No. BRL-3-5580-2013. And Whereas one of the joint owner being **Mr. Avinash Vishnu Kotharay** died at Dubai on 29/01/2022 leaving behind him **Mrs. Mary Kotharay (wife)**, as his only surviving legal heir and legal representative. And whereas after the death of the said joint owner being Mr. Avinash Vishn Kotharay the above said sole legal heir being Mrs. Mary Kotharay had inherited and succeeded to the 50% undivided shares, rights, title and interest of the said deceased joint owner in the said Flat, said Shares and said Parking as per the Succession Act and Law governed by them. And whereas after the death of the joint owner being Mr. Avinash Vishnu Kotharay the said Seller herein being Mrs. Mary Kotharay being the sole legal he of the deceased joint owner became the 100% owner of the said Flat, said Parking and became the sole member of the society towards the said Flat. And whereas now ou client is intending to purchase the said Fla from the seller/owner/ member being Mrs. Mary Kotharay by executing and registering a Sale Document towards the said Flat.

If any person/persons have any kind of claim interest of whatsoever nature by way of any dispute, legal charges, attachment, lien, claim, lispendence, Sale, Mortgage, Lease, heir ship. demands of whatsoever nature prejudicial to the interest of the seller/owner in respect of the above said Flat and/or who have already filed any suit, claim, dispute, petition, appeal or other like proceedings or obtained any decree award or other order concerning the subject matter of the said flat or who intend to file any such proceedings as described above fo enforcing their rights in the said flat should make the same known to the undersigned in writing with documentary proof and evidences thereof within a period of **Fifteen (15) days** from the date of publication hereof, failing which our clients will presume that no advers claims or objections concerning the said flat exist and if they do exist then the same will be considered as duly waived, null and void and in such event our client will proceed to complete the transaction of sale as envisaged by the owner/seller and our client being the intending purchaser and further the exclusive shares rights, title, interest, etc., with respect to the said abovementioned Flat, Shares and Parking shall be effectively acquired by our said clien without any reference to such claim/s and objections. Place: Mumba

Dated - This 12th Day of November, 2024. Issued by: Harsh S. Trivedi Law Firm. Mob No. 09022766611. Add: B-405, Vertex Vikas Premises, Opp. Andheri East Railway Station, Andheri (East), Mumbai- 400069

PUBLIC NOTICE Take notice by our society members

1) MRS. CHANDRIKA CHANDRAKUMAR RUPAREL 2) MRS. ARCHANA ALANKAR TAISHETE 3) MRS. KAVITA GAURAV KOTHARI have instructed us to invite objection in respect of FLAT No. G3 (B002-2) ON THE GROUND FLOOR IN THE BUILDING VALLABH VIHAR **CO-OPERATIVE HOUSING SOCIETY** LTD. situated at M.G. ROAD, GHATKOPER (EAST), MUMBAI 400077 (here referred to as the "said flat") In Short. LATE MR CHANDRAKUMAR SUNDERDAS RUPAREL was originally a sole member of Vallahh Vihar Co. Operative Housing Society Ltd. situated at M.G. Road, Ghatkoper (East), Mumbai-400077, who died on 27-04-2021 and left behind only Three Legal Heirs including 1) MRS. CHANDRIKA CHANDRAKUMAR RUPAREL (Wife) 2) MRS, ARCHANA ALANKAR TAISHETE (Daughter) 3) MRS. KAVITA GAURAV KOTHARI (Daughter) & 1) MRS. ARCHANA ALANKAR TAISHETE (Daughter) 2) MRS. KAVITA GAURAV KOTHARI (Daughter) have applied for the ioint membership to the said Vallabh **Vihar Co-Operative Housing Society** Ltd. situated at M.G. Road, Ghatkoper (East), Mumbai-400077 for transfer of the aforesaid flat in their joint names and the Other Legal Heir including MRS. CHANDRIKA CHANDRAKUMAR RUPAREL (Wife) have consented for the same. Any person or persons having any objection for grant of membership or having any claim, right, title or interest or any part there of either by way of inheritances, heirship or mortgage, lease, leave and license, sale or lien, charge, trust, easement, license, tenancy, injunction, possession, exchange, attachment of the Income Tax Authorities or otherwise howsoever are requested to make the same known in writing within 15 Days along with the supporting documents to the undersigned at G1(B001) Vallabh Vihar Co-Operative Housing Society Ltd. situated at M.G. Road. Ghatkoper (East), Mumbai - 400077 within Fifteen Days (15) from the date of publication here of, failing which all such claims and/or objections, if any will be considered as waived and

DEEPAK BHADRA ULHAS DOSHI

abandoned.

Read Daily Active Times

PUBLIC NOTICE

This Public Notice is given for my client i.e. M/s. Sukhras Machines Private Limited stating that Flat No. 403, B – Wing, 4th Floor, Badrinath Tower Coperative Housing Society Limited, Sanjiv Enclave Lane, Seven Bungalows, Andheri – West, Mumbai - 400061, area adm. 1205 sq. ft. (carpet area) upon the land bearing Survey No. 36, Hissa No. 3, CTS No. 1179, Survey No. 36, Hissa No. 1, CTS No. 1185, Survey No. 36 Hissa No. 1, CTS No. 1185, Survey No. 36, Hissa No. 1, CTS No. 1185, Survey No. 36, Hissa No. 1, CTS No. 1185, Survey No. 36, Hissa No. 1, CTS No. 1185, Survey No. 36, Hissa No. 1, CTS No. 1185, Survey No. 36, Hissa No. 1, CTS No. 1185, Survey No. 36, Hissa No. 2, CTS No. 1185, Survey No. 36, Hissa No. 2, CTS No. 1185, Survey No. 36, Hissa No. 2, CTS No. 1185, Survey No. 36, Hissa No. 2, CTS No. 1185, Survey No. 36, Hissa No. 3, CTS No. 1 CTS No. 1185, Survey No. 36, Hissa No. 2, CTS No. 1186, Survey No. 36, Hissa No. 4 & 5, CTS No. 1178 at Village - Versova, Taluka - Andheri, District - Mumbai Suburban belongs to M/s. Sukhras Machines Private Limited on ownership basis vide (1) Sale Deed dated 15/03/2007 (Registration No. BDR-4/1956/2007) between Smt. Ram Rati Singh and Shri Rattan Singh as Transferor / Vendor and M/s. Sukhras Machines Private Limited as Purchaser / Transferee, (2) Agreement for Sale dated 28/05/2005 (Registration No. BDR-2/5163/2005 dated 31/05/2005) petween M/s. Kopotra Builders as Promoter and Smt. Ram Rati Singh and Shri Rattan Singh as Purchasers. My client also hold Share Certificate No. 004 dated 15/07/2008 issued by Badrinath Tower Co-operative Housing Society Limited n respect of flat hereof.

My clients state that they are making this publication because they lost the origina Agreement for Sale dated 28/05/2005 and said my client has also filed Complaint of loss vide Lost Report No.: 135803-2024 at Charkop Police Station for Original Agreement for Sale dated 28/05/2005 and in spite of due efforts, said Original Agreement for Sale dated 28/05/2005 is not found. My client state that there is no litigation and they are enjoying peaceful possession of the flat herein and they are sole and exclusive owner in respect of the flat hereof. Therefore, any person(s) found the original Agreement for Sale dated 28/05/2005 and having any claim, right, title, interest, objection and/or dispute in respect of flat or part hereof then same known in writing to concerned Attorney at address stated hereinbelow within a period of **7 days** from the date of publication hereof and failing which, no claim shall be entertained and original Agreement for Sale dated 28/05/2005 shall be treated as permanently lost

> Adv. Ronak Kothari F/075, Express Zone, A-Wing, 1st Floor Western Express Highway, Opp: Oberoi Mall Goregaon (E), Mumbai - 400063

Mobile: + (91) 7021588381

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public that Mr. Nemichand Nishad, resident of Tembhode, Palghar, Taluka and District Palghar - 401404 s the present owner of all that piece and parcel of flat bearing Flat No. A.10, Shivdarshan Residency, Mouje Tembhode, Taluka and District Palghar - 401404, with a total area of 260.00 sq. ft., situated in Survey No. 457, Plot No. 42. The said owner has lost/misplaced the original sale registered agreement bearing No. PLR- 4838/2008 and INDEX II document No. PLR-566/2010, registered before the Sub-Registrar, Palghar. A complaint regarding the missing document has been lodged with Satpati Police Station on 5th November 2024, and the complaint has been registered under No. 0193/2024.

All persons are hereby informed not to deal with or carry out any ransaction with anyone on the basis of the said missing document. If the said missing document is found, or if anyone has any objections in respect of the above-mentioned flat, kindly contact the undersianed.

Date: 11/11/2024 Office: Galla No. 2, First Floor, Manor-Mahim Highway Road, Khanpada,

Place: Mumbai

Date :12.11.2024

Taluka & District Palghar - 401404. SD/-Mobile: 9273659549. (Adv. Santosh Bharat Maurya)

NOTICE OF LOSS OF SHARE CERTIFICATES

The following shares certificates of the Hindustan Unilever Ltd have been reported as lost/misplaced and the holder / Claimant of the said Share Certificates have requested the Company of issue of duplicate Share Certificates.

Notice is hereby given that the Company will proceed to issue Duplicate Share Certificates to the below mentioned Share Holder / Claimant unless a valid objection is received by the Company within 15 days from the date of publication of this notice and no claims will be entertained by the Company with respect to the original Share Certificates after the issue of duplicate thereof

No.			I Ollo No.			Distinctive Nos.
		Tulsidas Khushiram Tejnani	HLI 2963410	5280342	1070	1161026541
l	1	Claimant - Renuka Kishor	11222000110	0200012	Equity	to
ı		Ragonwanchi			Chargo	1161027610

Any Person who has/have a claim in respect of the said certificates should lodge his/her/their claim with all supporting documents with the Company at its Registered / Corporate Office. If no valid and legitimate claim received within 15 days from the appearance of this notice, the Company will proceed to issue Duplicate Share Certificates to the person listed above and no further claim would be entertained

FOR HINDUSTAN UNILEVER LTD. Place: Mumbai Date: 12.11.2024 COMPANY SECRETARY

PUBLIC NOTICE

MANORAMA PANDURANG KADAM, a Member of Chirayu Co-operative Housing Society Ltd., having address at Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai- 400013, and holding Room No. B-204, 2nd Floor, in the uilding of the society, died on 21.06.2021

The society hereby invites claims and objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his / her / their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society. If no claims /objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society.

The claims/objections, if any, received by the society for, transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society A copy of the registered by-laws of the society is available for inspection by the claim/objectors, in the office of the society/with the Secretary of the society between 7.00 P.M. to 10.00 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

Date: 12.11.2024

For and on behalf of Chirayu Co-operative Housing Society Ltd., Hon. Secretary / Hon. Chairman

Kogta Financial (India) Limited

Kogta Financial (India) Limited
Lin No. U67120RJ1996PLC011406, Corporate Office: S-1 Gopalbari, Near
Ajmer Pulia, Opp. Metro Pillar No. 143, Jaipur - 302001, Rajasthan, India.
Tel.: +91 141 6767067, Registered Office: Kogta House, Azad Mohalla, Bijainagar – 305624,
Rajasthan, India | Email: info@kogta.in | www.kogta.in

APPENDIX IV [See Rule 8(1)] POSSESSION NOTICE

Whereas, The undersigned being the Authorized Officer of the Kogta Financial (India) Limited, under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of Powers conferred under Enforcement or security interest Act, 2002 and in exercise or Powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued a demand notice dated 21.08.2024 calling upon the Borrowers/Guarantor/Mortgagor MR. VISHAL GHANSHYAM DUCHE 5/O GHANSHYAM BHAGWAN DUCHE (Applicant/Mortgagor) HOTEL AJENKYA TARA THROUGH VISHAL GHANSHAYM DUCHE, MRS. RESHMA VISHAL DUCHE W/O VISHAL DUCHE (Co-Applicant), GANPAT SOPAN KARALE D/O SOPAN GANPATRAO KARALE (Guarantor), AKSHADA HOTEL AND MESS GANPAT SOAPAN KARALE Loan Account No. 0000084696 to repay the amount mentioned in the notice being RS KARALE (Guarantor), AKSHADA HOTEL AND MESS GANPAT SOAPAN KARALE Loan Account No. 0000084696 to repay the amount mentioned in the notice being RS. 28,64,726/- (Rupees Twenty-Eight Lakh Sixty-Four Thousand Seven Hundred Twenty-Six Only) as on 21/08/2024 payable with further interest and other legal charges until payment in full within 60 days from the date of notice/date of receipt of the said notice. The borrower/ mortgagor naving failed to repay the amount, notice is hereby given to the borrower/ mortgagor and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said Rules on the 18th of NOV of the conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said Rules on this 08th of NOV. of the year 2024. The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets. The borrower/ mortgagor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Kogta Financial (India) Limited for an amount of being RS.28,64,726/- (Rupees Twenty-Eight Lakh Sixty-Four Thousand Seven Hundred Twenty-Six Only) as on 21/08/2024 payable with further interest and other legal charges payable with further interest and other legal charges and interest & expenses thereon until full payment

Description of Immovable Property

ALL THAT PIECE AND PARCEL OF PROPERTY BEING GAT NO 186/9/2 ADMEASURING AREA 2500 SQ. MTR. OUT OF WHICH COMMERCIAL BUILT UP AREA 502.69 SQ. MTR., SITUATED AT, VILLAGE KATEWADI, TAL. JAMKHED, DIST-AHMEDNAGAR H13205, WITHIN THE REGISTRATION DISTRICT AHMEDNAGAR, REGISTRATION — SUB DISTRICT TALUKA JAMKHED AND JURISDICTION OF SUB REGISTRAR JAMKHED. MORTGAGED PROPERTY BOUNDED AS UNDER: -

East – PART OF GAT NO. 186 10 & PROPERTY OF PRAMOD GORE, West – PROPERTY OF BALU BAHIR, North – PROPERTY OF MAHADEV BAHIR, South – JAMKHED

Authorised Officer, Kogta Financial (India) Limited Date: 08-11-24, Place: Jamkhed, Ahmednagar

APPENDIX – IV [Rule 8(1)] DCB BANK POSSESSION NOTICE (Immovable Property)

The undersigned being the authorized officer of the DCB Bank Ltd., unde the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcemen of Security Interest (54 of 2002) and in exercise of powers conferred unde section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 issued a demand notice on below mentioned dates calling upon the borrowers (Borrower's and Co-Borrower's and Guarantors) to repay the amount mentioned in the notice as detailed below in tabular form with further nterest thereon from within 60 days from the date of receipt of the said notice The borrower and Co-Borrower and Guarantors having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower, Co-Borrower and the public in general that the undersigned has taken possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him under sub section (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interest Rules 2002 on the possession dates mentioned in the table.

The Borrowers, Co-Borrowers and Guarantors in particular and the public ir general is hereby cautioned not to deal with the properties (Description of the immovable Property) and any dealings with the properties will be subject to the charge of the DCB Bank Ltd., for respective amount as mentioned here below. The Borrower's attention is invited to provisions of Sub-section (8) of Section 13 of the act, in respect of time available, to redeem the secured assets

To of the dot, in respect of time dvallable, to redeem the occurred decote.						
(1)	Physical Possession Dated- 8th November 2024					
Demand Notice Dated.	12/06/2023					
Name of Borrower(S) and (Co-borrower(S)	Mr. Viral Jagdish Pethani Mrs Bhavna Jagdish Pethani Mrs V J Pethani & Co through its proprietor Mr. Viral Jagdish Pethani					
Loan account no.	DRMHANE00425181					
Total Outstanding Amount.	Rs.12,26,764.96/- (Rupees Twelve Lakh Twenty Six Thousand Seven Hundred Sixty Four and Paise Ninety Six Only) as on 12/06/2023 with further interest thereon till payment/realization.					
Description Of the Immovable Property	All that piece and parcel of Flat No. 304 having Build up area admeasuring 410 Sq. Ft.(38.10 Sq. Mtrs) on the 3rd Floor, in the building as "BALAJI					

KRUPA" lying being and situated Milkt No.111, 999 admeasuring 350 Sq. Mtrs, lying being and situated at VillageSonarpada, Dombivali (E), Tal-Kalyan, Dist-Thane- 421201, within the limits of Sonarpada. Grampanchavat, & within the limits of Registration District Thane and Sub-District Kalyan Thane and Sub-Registration Districts Kalyan Building Ground+ upper 3 floors with Lift/without lift.(The Secured Assets)

AUTHORISED OFFICER Date: 12.11.2024 Place: Kalyan DCB BANK LTD

जाहीर नोटीस

कारण जाहीर नो टीस देण्यात येते की, माझे अशील श्री. पदमशी कल्याणजी गजरा यानी, मौजे - शिरसाड, तालुका - वसई, जिल्हा - पालघर या स्थळसिमेतील भुमापन क्र. ९७ हिस्सा न. अ/१, एकुण क्षेत्र १-२१-०० हे. आर. (१२१०० चौ.मी.), पैकी ०-९९-८७ हे. आर (१९८७ चौ.मी.), व स.न. ९७/ब क्षेत्र ०-६७-८० हे. आर (६७८० चौ.मी.), आदिवासी खातेदार मिळकत, शेतजमीन ही बिनशेती (अकृषीक)-औद्योगिक प्रायोजनार्थ महाराष्ट्र जमीन महसुल (जनजातीच्या व्यक्तींनी जनजातीतर व्यक्तीकडे भोगाधिकार हस्तातरित करणे) नियम, १९७५ अन्वये शासन पुर्वपरवानगी ज्ञापन क्र. आदिवासी जमीन २७अ२४/प्र.क.३१०/ज-४अ दिनाक १४ ऑक्टोबर २०२४ कायम खरेदी कराराने विकत घेण्याचे निश्चित केले आहे. त्या मिळकतीचे खातेदार पुढील प्रमाणे आहेत. श्री. लक्ष्मण लाडक्या शेलका राहणार - मौजे - शिरसाड, तालुका - वसई, जिल्हा - पालघर.

तरी या नोटीसीने कळविण्यात येते की वर उल्लेख केलेल्या मिळकती संबंधी अन्य कोणाचाही कोणत्याही प्रकारे हक्क, हितसबंध अथवा लेखी साठेकरार, गहाण खत, पोटगी, इजमेंटरी राईट, कुळवहिवाट, विकसन करारनामा अथवा अन्य कोणत्याही प्रकारचा कोणताही बोजा असल्यास त्यांनी योग्य त्या कागदपत्रांसह ही नोटिस प्रसिद्ध झालेपासून १५ दिवसाचे आत आपली लेखी हरकत आमच्याकडे नोंदवावी. या प्रमाणे मुदतीत हरकत न आल्यास अथवा कोणीही आपला दावा सिद्ध न केल्यास या मिळकती संबंधी कोणाचा कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध नाही अथवा असल्यास त्यांनी तो जाणिव पुर्वक सोडुन दिलेला आहे, असे समजुन माझे अशील सदरचा व्यवहार पूर्ण करतील, मुदतीनंतर आलेल्या कोणत्याही तक्रारीची दखल घेतली जाणार नाही हे सर्वास कळावे.

सही/-

ॲंड. प्रियाका आर. सावत (ॲडव्होकेट हायकोर्ट), शॉप नं.२, प्लॉट नं.५६, आर.एस्.सी.२०, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७ E-mail: adv.priyanka611217@gmail.com / Mobile: 8369526096

स्थळ : वसई. पालघर. महाराष्ट दिनांक : ११/११/२०२४

जाहीर नोटीस

कारण जाहीर नो टीस देण्यात येते की. माझे अशील श्री. जोधिसह लालसिह बल्ला व इतर १ यांनी मौजे - भाताणे, तालुका - वसई, जिल्हा - पालघर या स्थळसिमेतील भुमापन क्र. १३०, क्षेत्रफळ - ७१-३० गुठे (७१३० चौ.मी), पैकी क्षेत्रफळ - ४५ गुठे (४५०० चौ.मी) आदिवासी खातेदार मिळकत, शेतजमीन ही बिनशेती (अकृषीक) - औद्योगिक प्रायोजनार्थ महाराष्ट्र जमीन महसुल (जनजातीच्या व्यक्तींनी जनजातीतर व्यक्तीकडे भोगाधिकार हस्तातरित करणे) नियम, १९७५ अन्वये शासन पुर्वपरवानगी ज्ञापन क्र. आदिवासी जमीन २७अ२४/ प्र.क. ३०६ /ज-४अ दिनाक १४ ऑक्टोबर २०२४ कायम खरेदी कराराने विकत घेण्याचे निश्चित केले आहे. त्या मिळकतीचे खातेदार पुढील प्रमाणे आहेत. श्री. मार्वत (मारुती) केशव ठाकरे , रा. मौजे-भाताणे , तालुका-वसई , जिल्हा-पालघर.

तरी या नोटीसीने कळविण्यात येते की वर उल्लेख केलेल्या मिळकती संबंधी कोणाचाही कोणत्याही प्रकारे हक्क, हितसंबंध अथवा लेखी साठेकरार, गहाण खत, पोटगी, इजमेंटरी राईट. कळवहिवाट. विकसन करारनामा अथवा अन्य कोणत्याही प्रकारचा कोणताही बोजा असल्यास त्यांनी योग्य त्या कागदपत्रांसह ही नोटिस प्रसिद्ध झालेपासून १५ दिवसांचे आत आपली लेखी हरकत आमच्याकडे नोंदवावी. या प्रमाणे मुदतीत हरकत न आल्यास अथवा कोणीही आपला दावा सिद्ध न केल्यास या मिळकती संबंधी कोणाचा कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसबंध नाही अथवा असल्यास त्यांनी तो जाणिव पुर्वक सोडुन दिलेला आहे, असे समजुन माझे अशील सदरचा व्यवहार पूर्ण करतील, मुदतीनंतर आलेल्या कोणत्याही तक्रारीची दखल घेतली जाणार नाही हे सर्वास कळावे.

सही/-ॲड. प्रियाका आर. सावत (ॲडव्होकेट हायकोर्ट),

शॉप न २, प्लॉट न ५६, आर एस्.सी.२०, चारकोप, कादिवली (प.), मुंबई-४०००६७ E-mail: adv.priyanka611217@gmail.com / Mobile: 8369526096 स्थळ : वसई, पालघर, महाराष्ट्र दिनांक : ११/११/२०२४

जाहीर नोटीस

कारण जाहीर नोटीस देण्यात येते की. माझे अशील मे. क्वॉलिटी स्टार डेव्हलपर्स तर्फे । चालक श्री. जमालद्दीन हिमायतअली शेख, यांनी मौजे - वालीव, तालुका - वसई, जिल्हा पालघर या स्थळिसमेतील भुमापन क्र. २७, हिस्सा नं. ३/ब, एकुण क्षेत्र ०-५०-८० हे. आर. (५०८० चौ.मी.), पैकी ०-४०-०० हे. आर. (४००० चौ.मी.), आदिवासी खातेदार मिळकत, शेतजमीन ही बिनशेती (अकृषीक)-रहिवास प्रायोजनार्थ महाराष्ट्र जमीन महसुल (जनजातीच्या व्यक्तींनी जनजातीतर व्यक्तीकडे भोगाधिकार हस्तांतरित करणे) नियम, १९७५ अन्वये शासन पुर्वपरवानगी ज्ञापन क्र.-आदिवासी जमीन २७अ२४/प्र.क्र.३०५/ज-४अ दिनांक १४ ऑक्टोबर २०२४ कायम खरेदी कराराने विकत घेण्याचे निश्चित केले आहे. त्या मिळकतीचे खातेदार पढील प्रमाणे आहेत. श्रीम. नदा प्रकाश दळवी , व इतर राहणार - मौजे- वालीव , तालुका - वसई , जिल्हा - पालघर .

तरी या नोटीसीने कळविण्यात येते की वर उल्लेख केलेल्या मिळकती संबंधी अन्य कोणाचाही कोणत्याही प्रकारे हक्क, हितसंबंध अथवा लेखी साठेकरार, गहाण खत, पोटगी, इजमेंटरी राईट, कुळवहिवाट, विकसन करारनामा अथवा अन्य कोणत्याही प्रकारचा क्रोणताही बोजा असल्यास त्यांनी योग्य त्या कागदपत्रांसह ही नोटिस प्रसिद्ध झालेपासून १५ दिवसाचे आत आपली लेखी हरकत आमच्याकडे नोंदवावी. या प्रमाणे मुदतीत हरकत न आल्यास अथवा कोणीही आपला दावा सिद्ध न केल्यास या मिळकती[ँ] संबंधी कोणाचा कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध नाही अथवा असल्यास त्यांनी तो जाणिव पुर्वक सोडुन दिलेला आहे , असे समजुन माझे अशील सदरचा व्यवहार पूर्ण करतील, मुदतीनंतर आलेल्या कोणत्याही तक्रारीची दखल घेतली जाणार नाही हे सर्वास कळावे.

ॲड. प्रियांका आर. सावंत (ॲडव्होकेट हायकोर्ट), शॉप नं.२, प्लॉट नं.५६, आर एस्.सी.२०, चारकोप, कादिवली (प.), मुंबई-४०००६७

E-mail: adv.priyanka611217@gmail.com / Mobile: 8369526096

ALNA TRADING AND EXPORTS LIMITED

CIN:L51900MH1981PLC025145 Registered Office: Allana House, Allana Road, Colaba, Mumbai-400 001, www.alna.co.ii STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2024

(Rs.in Lakhs except per share da						
PARTICULARS	Quarter Ended Sep 30, 2024 Unaudited	Half year ended as on Sep 30, 2024 Unaudited	Quarter Ended Sep 30, 2023 Unaudited	Year ended as on Mar 31, 2024 Audited		
Total Income from operations (Net) Net Profit/ (Loss) for the	0.64	0.64	0.96	94.80		
Period after tax	(1.46)	(2.73)	(0.48)	1.30		
Other Comprehensive						
Income (After tax) Total Comprehensive Income	-	-	-	-		
for the Period after tax Equity Share Capital	(1.46) 20.00	(2.73) 20.00	(0.48) 20.00	1.30 20.00		
Reserves (excluding Revaluation reserves as						
shown in the Balance sheet of previous year)	-	-	-	177.22		
Earning Per share (Face value of Rs.10/- each)						
(* Not annualised)						
a) Basic b) Diluted	(0.73)* (0.73)*	(1.37)* (1.37)*	(0.24)* (0.24)*	0.65 0.65		

The above results for the quarter and half year ended September 30, 2024 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their meeting held on November 11, 2024. The same was subjected to "Limited Review" by the Statutory Auditors of the Company, as required under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure: requirements) Regulations, 2015.

The above is an extract of the detailed format of Quarterly Unaudited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com).

By Order of the Board For Alna Trading And Exports Ltd

(Anwar Husain Chauhan) Place: Mumbai Date: November 11, 2024

MPL PLASTICS LIMITED

(CIN: L25209MH1992PLC066635) Regd.Office: 2 , Ashish Warehouse Corporation, Punjab Foundry Industrial Estate Near Classic Studio, Mira Bhayander Road, Kashimira, Mira Road (East),

Dist. Thane - 401 104. Tel.\ Fax: 022- 28455450 • Email: mplho@mplindia.in • Website: www.mplindia.in

Extract of Unaudited Financial Results for the Quarter and Six

	Months ended 30th Sep	0	Circ Mandha	(Rs. in Lakhs	
Sr.	Particulars	Quarter Ended	Six Months Ended	Quarter Ended	
No.		30.09.2024 (Unaudited)	30.09.2024 (Unaudited)	30.09.2024 (Unaudited)	
1	Total Income from Operations	-	1	-	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(11)	(19)	(22)	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(11)	(19)	(22)	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(11)	(19)	(22)	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(11)	(19)	(22)	
6	Equity Share Capital	1,250	1,250	1,250	
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as per Balance Sheet of previous year	-		-	
8	Earnings Per Share (of Rs. 10/- Each)				
	(a) Basic	(0.09)	(0.15)	(0.18)	
	(b) Diluted	(0.09)	(0.15)	(0.18)	

1.The above is an extract of the detailed format of Quarterly Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Unaudited Financial Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on Company's website

2. The above results were reviewed by the Statutory Auditors and also by the Audit Committee and have been taken on record and approved by the Board of Directors at its meeting held on 11th November, 2024.

By order of the Board For MPL Plastics Limited

S/D Place : Thane M.B.Vaghani

Whole Time Director **ODYSSEY CORPORATION LIMITED**

102, Haridarshan Building, Bhogilal Phadia Road, Kandivali (West), Mumbai Mumbai City - 400067 CIN:L67190MH1995PLC085403
Email Id:odysseycl9999@gmail.comTelephone No: 022-26241111

Extract of Consolidated Unaudited Financial Results For the Quarter & Half year ended 30th September 2024

Particulars 1 4 1 30.09.2024 30.06.2024 30.09.2023 30.09.2024 30.09.2023 31.03.2024 1 Total Income from Operations 554.17 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#) Net Profit / (Loss) for the period before tax 433.56 371.41 (after Exceptional and/or Extraordinary items# Net Profit / (Loss) for the period after tax 44.80 237.98 351.59 433.56 371.41 (after Exceptional and/or Extraordinary items Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] 1.089 13 674 30 1.763.63 417 57 6 Equity Share Capital 1.969.71 1,969.71 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of (for continuing and discontinued operations) Notes:1 Additional Information on Standalone Financial Results Pursuants to Reg. 47(1)(b) 1 Total Income from Operations 348,54 205.63 1,145.87 554.17 2,085.81 3,652.72

1) The Above Financial results for the quarter and half year ended 30th September, 2024 have been prepared in accordanc with the applicable indian accounting standard (Ind AS) notified by the Ministry of Affairs

44.43 238.20 350.71 434.01 366.88

306.28

2) The above Financial Results were reviewed by the Audit Committee and Approved by the Board of Directors at

If a above Financial Hesuits were reviewed by the Audit Committee and Approved by the Board of Directors at their respective Meeting held on 11th November,2024.
 the auditors of the company have carried out a "Limited Review" of the financial results for the Quarter and half year ended 30th September, 2024 in terms of Regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015 and have expressed the unqualified opinion
 The Company's business activity fall within a singal primary business segment.

5). Previous year's figures are re-grouped, re-classified wherever necessary

Net Profit / (Loss) for the period before tax

3 Net Profit / (Loss) for the period after tax

ODYSSEY CORPORATION LIMITED Hiten Mehta Whole Time Directo Date: 11th November 2024 DIN:- 01875252

SVC INDUSTRIES LIMITED

Regd. Office: 501, OIA House, 470, Cardinal Gracious Road, Andheri (East), Mumbai - 400 099 Tel.no: 022-66755000, Email: svcindustriesltd@gmail.com Website: www.svcindustriesltd.com, CIN: L15100MH1989PLC053232 EXTRACT OF THE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND

HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2024 (Rs. in Lakhs

Particular :		(Un-Audited)			(Un-Audited)		
		30.06.2024	30.09.2023	30.09.2024	30.09.2023	31.03.2024	
Total Income	84.19	137.38	12.45	221.57	24.81	62.55	
Net Profit / (Loss) for the Period Before Tax	(55.85)	57.00	(57.66)	1.15	(116.68)	(219.35)	
Net Profit / (Loss) for the Period After Tax	(55.85)	57.00	(57.66)	1.15	(116.68)	(219.35)	
Total Comprehensive Income for the Period [Comprising Profit / (Loss)							
for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(55.85)	57.00	(57.66)	1.15	(116.68)	(219.35)	
Other Equity	-	-	-	-	-	10,774.97	
Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- each)	16,186.37	16,186.37	16,186.37	16186.37	16,186.37	16,186.37	
Basic & Diluted Earning Per Share (EPS) (of Rs. 10/- each)	(0.03)	0.04	(0.04)	0.00	(0.07)	(0.14)	
*EPS is not annualised for the quarter ended 30th, June, 2024, quarter & half	vearended	30th Senter	nher 2024 a	nd 30th Ser	tember 20	23	

The above is an extract of the detailed format of Quarterly and Half Yearly Financial Results filed with the Stock Exchange under the Regulati

33 of the of the SEBI (Listing and Other Disclosure Requirement) Regulations, 2015. The full format of the financial results for quarter & half year ended on 30th September, 2024 is available on the Company's Website (www.svcindustriesltd.com) and Stock Exchange well (www.bseindia.com)

Previous period figures have been regrouped / reclasssified, wherever necessary

For SVC Industries Limited Date: 11/11/2024 Place: Mumbai

Published and Printed by Mr. Vijay Pandurang Chandwadkar on behalf of M. S. Media & Publications Private Limited. Printed at print Somani Printing Press - Gala No 3 & 4, Amin Industrial Estate, Sonawala Cross Raod no 2, Near Jawahar Nagar Fatak Bridge, Goregaon East. Mumbai 400063. and Published at A-502, Plot 239, RDP 6, A Wing, Kesar Plaza, near Charkop Market, Kandivali (W.), Mumbai-400 067. Legal Advisor: Adv. Bhanudas Jagtap And MKS Legal Associates, Tel.: 022-20891276, 022-46007644/7718872559, 09833891888, 9833852111. Fax: 022-28682744 RNI No. MAHENG/2015/63060. e-mail: mumbai.lakshadeep@gmail.com, activetimesnews@gmail.com./msmedia@rediffmail.com, mumbailakshadeepnews@gmail.com. Editor - D. N. Shinde

राज्यात महायुती जिंकणार!

दि. ११ (प्रतिनिधी) : राज्यातील विधानसभा निवडणकांच्या रणधुमाळीत यंदाच्या निवडणुकीतील निकालाचा अंदाज सांगणं चांगलंच कठीण बनलं आहे. कारण, पहिल्यांदाच तीन प्रमुख राजकीय पक्ष एकत्र येऊन महायुती व महाविकास आघाडी अस्तित्वात आली आहे. त्यामध्ये, दोन शिवसेना आणि दोन राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे. त्यामुळे, पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी व मतदारही विभागले गेले आहेत. त्यातच, लोकसभा निवडणुकांच्या निकालाचा अंदाज घेता महाविकास आघाडीचे पारडे जड दिसते. मात्र, लाडकी बहीण योजना, संख्याबळाचा विचार केल्यास महायुतीचं वाटतं. निवडणुकांचा राजकीय अंदाज येत नाही. मात्र, आयएनएनएस माध्यम समुहाने निवडणूक सर्वेक्षणातून राज्यात कोणाचं सरकार येणार, कोणत्या पक्षाला किती मिळणार, महायुतीची सत्ता येणार की महाविकास आघाडीची याबाबत अंदाज व्यक्त केला आहे. त्यामध्ये, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात महायुतीला बसण्याची चिन्हे दिसून येतात.

आयएएनएस आणि मॅट्रीझ माध्यम सर्वेक्षण अंदाजानुसार, राज्यातील २८८ मतदारसंघांचा विचार

मुंबई, दि. ११ (प्रतिनिधी) :

कापताना

किरकोळ

डोळ्यामध्ये नेहमीच पाणी येते, पण

कांद्याच्या दराने शंभरी गाठल्याने

कांदा न कापताही सर्वसामान्यांच्या

डोळ्यामध्ये पाणी येऊ लागले आहे.

स्थानिक बाजारामध्ये कांदा ८० ते

१०० रुपये किलो या दराने विकला

जात आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार

समितीमधील कांदा बटाटा मार्केटमध्ये

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून दररोज

१००ते १२० ट्रक भरुन कांदा विक्रीला

येत असून बाजार समिती आवारात हा

कांदा ४५ ते ६२ रुपये किलो या दराने

बटाटा मार्केटचे संचालक अशोक

नाशिक, नगर, जुन्नर, सोलापूर

बाजार समिती

वाळूंज यांनी दिली

असल्याची माहिती

आवारातील कांदा

कांद्याने गाढली शंभरी

बाजारामध्ये

आयएएनएस आणि मॅट्रीझ माध्यम समुहाच्या सर्वेक्षणाचा अंदाज



१७५ पर्यंत जागा मिळवणे हा आमचा प्रयत्न

उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती तालुक्यातील सोमेश्वर येथे आले असता त्यांना या सर्व्हेबाबत विचारण्यात आले. यावेळी अजित पवार म्हणाले की, आम्ही आमचं काम करतोय. आम्ही राहिलेल्या दिवसात लोकांपर्यंत पोहोचणे आणि १७५ पर्यंत जागा मिळवणे

केल्यास राज्यात महायुतीचं पारडं जड दिसून येत आहेत. त्यानुसार, राज्यात १४५ ते १६५ जागांवर भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीला विजय मिळू शकेल,

काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना

या सर्वेक्षणातून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे, राज्यात लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवणाऱ्या महाविकास आघाडीला विधानसभा फटका बसण्याची शक्यता सर्वेक्षणातून

तसेच, इतर राजकीय पक्ष किंवा

विजय मिळेल, असा अंदाज दर्शविण्यात आला आहे. राजकीय सर्वेक्षणातून हा अंदाज वर्तवण्यात आला असला तरी २३ नोव्हेंबर रोजीच अंतिम चित्र स्पष्ट होणार हेही तितकेच खरे.

या सर्वेक्षणातून राज्यातील विभागीय

निकालाचाही अंदाज वर्तवण्यात आल आहे. त्यानुसार, पश्चिम महाराष्ट्रातील ७० पैकी ३१ ते ३८ जागांवर महायुतीला यश मिळू शकते. तर, महाविकास आघाडीला २९ ते ३२ जागांवर यश मिळण्याचा अंदाज आहे. विदर्भातील ६२ जागांवरही महायुतीचं पारडं जड असून ३२ ते ३७ जागांवर यश मिळण्याचा अंदाज आहे. तर, महाविकास आघाडीला २१ ते २६ जागांवर यश मिळू विशेष म्हणजे निवडणुकीत बसलेल्या मराठवाड्यातही ४६ पैकी १८ ते २४ जागांवर महायुतीला यश मिळण्याची शक्यता आहे. मात्र, मराठवाड्यात महाविकास आघाडीचं पारडं जड असून येथे मविआला २० ते २४ जागा मिळू शकतात. ठाणे आणि कोकणातील ३९ जागांपैकी २३ ते २५ जागा महायुतीला मिळू शकतील. तर, १० ते ११ जागांवर महाविकास आघाडीला यश मिळेल, असा अंदाज आहे.

कांद्याचा अचानक भाव वाढल्याने सर्वसामान्यांना मोठा फटका बसला आहे. दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरातील बाजारात ७० ते ९० रुपये किंमती दराने कांदा विक्री केली जात आहे. ८ नोव्हेंबरपर्यंत दिल्लीत कांद्याचा एक किलो दर ८० रुपये होता. मुंबईसह देशातील इतर शहरातही कांद्याचा दर वाढला आहे. बाजार समितीमधून स्थानिक बाजारामध्ये कांदा नेईपर्यत माथाडी, वाहतुक खर्च पाहता किलोमागे सहा ते आठ रुपये स्थानिक व्यापाऱ्याला अधिक खर्च होतात. तसेच शंभर किलोच्या गोणीमागे दोन ते तीन किलोची घट येते. त्यामुळे बाजार सिमतीच्या तुलनेत स्थानिक बाजारात कांदा १५ ते २० रुपये अधिक दराने विकला जात असतो. - अशोक वाळूंज, बाजार समिती संचालक

मुंबईत महाविकास आघाडी आणि महायुतीला किती जागा मिळणार?

महाविकास आघाडीत मुंबईत सर्वाधिक जागा लढवणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला ५-९ च्या दरम्यान जागा मिळण्याचा अंदाज आहे. काँग्रेसला ४-८ च्या दरम्यान जागा मिळू शकतात. याशिवाय) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला ०-४ च्या दरम्यान जागा मिळू शकतात असा अंदाज वर्तवण्यात आला आहे समाजवादी पार्टीला ०-४ जागा मिळू शकतात असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाविकास आघाडीला मुंबईत ४१ टक्के मतं मिळू शकतात तर त्यांना १०-१३ दरम्यान जागा मिळतील, असा अंदाज आयएएनएस आणि मॅट्रीझचा आहे. महायुतीमध्ये भाजपला १३-१७ दरम्यान जागा मिळू शकतात, असा अंदाज आयएएनएस आणि मॅट्रीझनं वर्तवला आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मुंबईत ७-११ च्या दरम्यान जागा मिळू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला १-५ च्या दरम्यान जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महायुतीला मुंबईत २१-२६ जागा मिळण्याचा अंदाज आहे. महायुतीला ४७ टक्के मिळू शकतात, असा सर्व्हेचा अंदाज आहे. मुंबईत मनसेला ०-४ दरम्यान जागा मिळू शकतात आणि इतरांना ०-४ जागा मिळू शकतात, असा अंदाज आयएएनएस आणि मॅट्रीझनं वर्तवला आहे.

सर्व्हेवर विश्वास ठेवावा, अशी परिस्थिती नाही

सर्व्हें कोणाचे येत आहेत त्याच्यावर विश्वास ठेवावा, अशी परिस्थिती नाही. लोकसभेला सर्व्हें आले होते. महाविकास आघाडीला दहा जागा मिळणार नाही. पण, आम्ही ३१ जागा जिंकलो. आता कुठून कुठून काय सर्व्हें करतील आणि लोकांमध्ये भ्रम निर्माण करतील हे सांगता येत नाही. महाराष्ट्रातील मतदार जागृत आहेत. महाविकास आघाडीला १६० ते १६५ जागा मिळत आहेत. आमचे सर्व प्रयत्न सुरू आहेत. पैशाचे वाटप, ईव्हीएमचा विषय हरियाणाच्या निवडणुकीत आला होता. कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात पुन्हा आताचे सरकार येणार नाही. मोदी-शाह यांच्या कृपेने बसलेले हे सरकार पुन्हा निवडून येणार नाही, याची आम्हाला खात्री आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

'आयएएनएस'च्या सर्व्हेनुसार राज्यातील सर्व म्हणजे २८८ मतदारसंघांचा आढावा घेतल्यास महायुतीची बाजू भक्कम दिसत आहे. महायुतीत भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाल १४५ ते १६५ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाला १०६ ते १२६ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, राज्यात कोणाला किती जागा मिळणार आणि कुणाचे सरकार येणार? याचे चित्र २३ नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे.

सर्व संबंधितांना याद्वारे सूचित करण्यात येते की, माझे अशीत श्रीम गौरी जयराज कलाती व श्री तेवराज जयराज कलाती हे फर्ने क्रास, भारा जवराज कलादा, व क्रा. द्वराज जवराज कलादा है परा क्र. २७०२, टॉवर बी, २७ वा मजला, मोजमापित ७०५ चौरस फू (चर्ट्ड क्षेत्रफळ) ६५.४८ चौ. मीटर अधिक १.५५ चौ. मीट युटिलीटी क्षेत्रफळ यांच्यासह १ (एक) कार पार्किंग यांच्यास बिल्डींग डॅफोडिल्स, रूनवाल ब्लिस म्हणून व कांजूर मार्ग पूर्व मुंबई ४०० ०४२ (यापुढे सदर फ्लॉट म्हणून संदर्भित) येथील जमिन ारक शहर सर्व्हे क्र. १००४, १००५ (भाग), १००५/१, १००१ ००७/३ (भाग), १००७ (भाग) १००९ (भाग), १००९/ ००९/६, १०१० (भाग), १०१३(भाग), १०१४, १०१४/१ ०१४/६, १०१७, १०१७/१ ते १०१७/६, १०१८, १०१८/ ०१८/९, गाव कांजूर, तालूका मुलुंड, मुंबई उपनगरीय जिल थील मालमत्तेचे कायदेशीर मालक आहेत

् प्रलॅट दिवंगत श्री. जयराज कलादी व श्री. देवराज गादी यांनी मे. एव्ही रिअल इस्टेट प्रा. लि. . १९.०४.२०१९ रोजी दस्तावेज क्र. **केआरएल–४ ४३७०/२०१** पेजी खरेदी केला व **दिवंगत श्री. जयराज कलादी** यां चर्त करता च त्रिवरात आ. जनराज कालादा चाउ दे. ०२.०५.२०१९ रोजी मुंबई येथे झाला, त्यांच्या मृत्यूनंत कायदेशीर वारस श्रीम. गाँरी जयराज कलादी (पत्नी देवराज जयराज कलादी (मुलगा) श्रीम. देविका करपुरकर, जयराज कलादी यांची मुलगी (मुल हे मयत यांचे केवळ कायदेशीर वारस व प्रतिनिधी आहेत.
 श्री. देवराज जयराज कलादी व श्रीम. देविका करपुरकर, जय कलादी यांची मुलगी यांनी त्यांचे अविभाजीत शेअर्स सदर फ्ल

त्यादा चाचा पुराचा वाचा वाचा अवस्थानाता राज्यक सदर रूप गोमधील <mark>श्रीम. गॉरी जयराज कलादी</mark> यांच्या नावे नॉदणीकृत रिलीः रार अंतर्गत दस्तावेज क्र. केआरएल–४–३०३२/२०२' _१. ०८.०२.२०२४ अंतर्गत अंमलात आणले होते. श्रीम. गौंरी जयराज कलादी हे ५०% शेअर मालक आहेत देवराज जयराज कलादी हे ५०% शेअर मालक आहेत

(वि, आक्षेप असल्यास वा कायदेशीर वारसाहक असल्यास त्य संबंधित दस्तावेज यांच्यासह मला सदर जाहीर सचनेच्या तारखेपार **१४ दिवसांच्या** आत सूचित करावे अन्यथा कोणतेही हक वा कोणाचेही गृहित धरले जाणार नाहीत व सदर अधित्यागीत

अनिल कुमार तिवारी (वकील उच्च न्यायाल दे. १२.११.२०२४ हनुमान आकुर्ली niदिवली (पूर्व), मुंबई १०

(रु. लाखात)

एसव्हीसी इंडस्टिज लिमिटेडकरित

Sd/ KEDARMAL SHANKARLAL BANKD/ CHAIRMAN & WHOLE TIME DIRECTOR DIN: 00023050

मागणी सूचना

री-कॉल सूचना : ०५.०८.२०२४

सही/-

संचालक

MAHATRANSC

TENDER NOTICE

MSETCL invites online bids (E-Tender) from reputed and registered contractors on Mahatransco e-Tendering Website https:// srmetender, mahatransco, in/ for the following Tender specification. E-Tender No SE/EHV Project/Circle/KLW/E-Tender -06/2024-25 Subject - The work of preparation of appointment of consultant for work of preparation of forest proposal and obtaining final NOC from forest department towards the work of construction 220kV PG-Manor Tr. Line for 220 kV Manor substation at Palghar (8.919 Ha) Rfx No. 7000034151 (2nd Call)

Estimated Cost: - Rs. 70,80,000.00/- (Including all taxes) EMD to be paid-Rs. 70,800.00/-

Bid submission start date: -11.11.2024@18.30 Hrs Last date for submission: -19.11. 2024 upto 11:00Hrs

Bid opening date and time: - 19.11.2024 up to 11:00 Hrs (if possible). For further details visit our website https://srmtender. mahatransco.in/ Contact Person: Dy.EE (0) Tel No. 9833963533, E-Mail Id: SE7600@mahatransco.in

Note: All eligible Contractors are mandated to get enrolled on SRM E Tenders (New) portal of MSETCL.

SUPERINTENDING ENGINEER, EHV PROJECT CIRCLE, KALWA

एमपीएल प्लास्टीक्स लिमिटेड

(सीआयएन: L25209MH1992PLC066635)

: २ आशिष वेअरहाउस कॉर्पोरेशन, पंजाब फाउंड्री इंडस्ट्रीयल इस्टेट, क्लासीक स्टुडीअं जवळ, मीरा भाईंदर रोड, काशीमीरा, मीरा रोड (पूर्व), जिल्हा ठाणे ४०१ १०४. दर. /फॅक्स : ०२२-२८४५५४५० ईमेल : mplho@mplindia.in वेबसाइट : www.mplindia.in

दि. ३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व सहा महिने अखोरकरिता

अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

217		तिमाही अखोर	सहा महिने अखेर	तिमाही अखेर
अनु.	विवरण	30.09.7078	३०.०९.२०२४	30.09.7078
क्र.		(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)
٤.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	-	१	_
٦.	कालावधीकरिता निव्वळ नफा / (तोटा)	(११)	(१९)	(२२)
	(कर, अतिविशेष व/वा अतिरिक्त बाबीपूर्व)			
₹.	कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/	(११)	(१९)	(२२)
	(तोटा) (अतिविशेष व/वा अतिरिक्त			
	बाबीपश्चात)			
٧.	कर पश्चात कालावधी निव्वळ नफा / (तोटा)	(११)	(१९)	(२२)
	(अतिविशेष व/वा अतिरिक्त बाबीपश्चात)			
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	(११)	(१९)	(२२)
	(कर पश्चात नफा/ तोटा समाविष्ट व अन्य			
	सर्वसमावेशक उत्पन्न) (कर पश्चात)			
ξ.	इक्किटी भाग भांडवल	१,२५०	१,२५०	१,२५०
6 .	राखीव (मूल्यांकन राखीव वगळता) गत			
	वर्षाच्या ताळेबंदामध्ये निर्देशित	-		_
۷.	उत्पन्न प्रति शेअर (रु. १०/- प्रत्येकी)			
	у. मूळ	(०.०९)	(०.१५)	(०.१८)
	बी मौप्य	(0.09)	(0.96)	(0.94)

वरील अहवाल सेबी (सची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ अंतर्गत विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेज समवेत तिमाही अलेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा प्रारूप आहे. तिमाही अलेखापरीक्षित वित्ती

वर उपलब्ध आहे वरील अहवाल लेखा समिती दारे वैधानिक अहवाल पाइण्यात आला आहे. व त्यांच्या सभेमध्ये संचालक मंडळा दि. ११ नोव्हेंबर, २०२४ रोजी आयोजित केला आहे.

एमपीएल प्लास्टीक्स लिमिटेडकरित

ठिकाण : ठाणे

दि. ११ नोव्हेंबर, २०२४

सही/-एम. बी. वाघार्न संपूर्ण वेळ संचालक



१. सीईआरसी (व्यवसाय आयोजन) विनियमन २३ अंतर्गत मंजुरी व विनियमन १९९९ अंतर्गत व सीईआरर्स (दरपत्रकाच्या अटी व शर्ती) विनियमन २०२४ अंतर्गत १) ट्रान्सिमशन दरपत्रक २०१९-२४ करिता दरपत्रक ब्लॉकचे टईंग अप व २. याचिका १ करिता २०२४-२९ करिता टान्समिशन दरपत्रक डिटरमिनेशन : पश्चिम क्षेत्रामध्ये . कोरबा ३ ट्रान्समिशन सिस्टम अंतर्गत कम्बाईन्ड असेट, याचिका २ : विद्याचल –३ ट्रान्समिशन सिस्टम, याचिका ३ : सिपात -२ टान्समिशन सिस्टम पश्चिम क्षेत्रामध्ये, याचिका ४ : पश्चिम क्षेत्रामध्ये एनटीपीसीच्य गद्रवारा एसटीपीएसकरिता ट्रान्सिमशन सिस्टमच्या भाग ए समवेत पावरग्रीड कार्य संबंधित, याचिका ५ : पश्चिम क्षेत्रामध्ये मुंद्रा यूएमपीपी (भाग बी) समवेत ट्रान्समिशन सिस्टम बळकटीकरण संबंधात. याचिका ६ : पूर्व-पश्चिम रात्मिणन कोरीहोश्य बलकरीकरण पश्चिम क्षेत्रामध्ये

.. वरील प्रमाणे नमूद केलेल्या वहन प्रणालींचे लाभार्थी आहे : – (१) एमपीपीएमसीएल, जबलपूर २. एमएसईडीसीएल मुंबई ३. जीयूवरीएनएल, बडोदरा, ४. विद्युत विभाग, गोवा सरकार, पणजी, ५. डीएनएचडीडीपीसीएल, सिल्वासा, ६. सीएसपीडीसीएल, रायपूर, ७. एनटीपीसी लि. नवी दिल्ली (याचिका ४ के वळ) ८. पावरग्रीड चरोरा ट्रान्समिशन लिमिटेड (याचिका ४ के वळ).

दरपत्रक तपशील

ए. २०१९–२४ ब्लॉव याचिका ोको/ईसीओर्ड कार्यपर्तता मल्य २०१९-२० २०२०-२१ २०२१-२२ २०२२-२३ २०२३-२ मालमत्ता सधारित एएफसी आधारित ाचिका एकत्रित १,०७,२०११ २१५९६.७ एकत्रित १.०२.२०० **E**8644.6 ६,७१७.६४ ६,६७६.५ , ६९५.२ ,६७७.२२ 1.04.200 ৬৬৬০६.१ १,९९३.९६ ११६९१.८। ८३५७.४७ ८३६४.३० 6.6963 ४६१.४ ०.०३.२०१९ ४१३५.३२ ४०९१.६ २.०४.२०१९ १००९.७० 960.66 946.46 949.08 ९६६.४ एकत्रित 2.02.2028 ७१३८९.५ ९९३६.८ ९५५७.६९ १३५६.५१ ९३६३.७१ ६४२७.०

बी. २०२४–२९ ब्लॉक याचिका क्र. कार्यपूर्तता मूल्य २०२४-२५ २०२५-२६ २०२६-२७ २०२७-२८ २०२८-२९ 39.03.7079 वार्षिक निश्चित प्रभार (एएफसी) याचिका १ एकवित मालमना याचिका २ | एकत्रित मालमत्ता | ६४८५५.८५ | ६,२७२.२८ | ६,२९७.८२ | ६,३६७.९२ | ६,४६०.३४ | ६,५५९.८६ याचिका ३ एकत्रित मालमत्ता ७७७०६.१९ ७३९०.७२ ७४०५.३९ ७४५४.२२ ७५५१.९२ ७६६९.१३ २४५८.६२ ४२९.९० ४२३.४६ ४१६.९७ ४००.१७ 398.00 याचिका ५ एकत्रित मालमत्ता ३२३१४.८६ ४९०४.७९ ४७६०.१७ ४६०४.९२ ४४७५.६० ४३०६.३८ याचिका ६ एकत्रित मालमत्ता ७१३८९.५१ ६१९६.९३ ६१८२.१२ ६१७०.३६ ६१६२.०५ ६१७४.५६

सचनेची पपत व अर्ज दरपत्रक विनियमन करणयाकरिता संकेतस्थळ www.powergrid.in येथे प्रकाशित करण्यात आली आहे.

काही माहिती व आक्षेप असल्यास, काही असल्यास दरपत्रक यांच्या विनियमनाच्या हेतुकरिता कोणतीही 🕏 व्यक्ती, ज्यात लाभार्थी यांचा समावेश आहे सचिव, केंद्रीय वीज नियामक आयोग, ६ वा, ७ वा आणि ८ वा मजला, टॉवर बी, वर्ल्ड टेड सेंटर, नौरोजी नगर, नवी दिल्ली ११००२९ (किंवा अशी अन्य कार्यालये आयोगाची कार्यालये स्थित आहेत) तेथे सादर करू शकतात त्याची एक प्रत अर्जदार यांच्याकडे त्यांच्या कॉर्पोरेट कार्यालयीन पत्त्यावर 🖰 ही सूचना प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून ३० दिवसांत सादर करणे आवश्यक आहे.

स्थळ : गुरुग्राम स्वाक्षरी / -

स्थापक (वाणिज्यीक)

पॉवर ग्रीड कॉपोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (भारत सरकारचा उपक्रम) नोंदणीकत कार्यालय बी - ९, कृतब इंडस्ट्रिअल एरिया, कटवारीया सराई,नवी दिल्ली ११० ०१६

कॉपोरेट कार्यालय: सौदामिनी, प्लॉट क्रमांक २, सेक्टर २९, गुरुग्राम-१२२ www.powergrid.in सीआयएन : L40101DL1989GOI038121

हा आमचा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

महाविकास आघाडीला १०६ ते १२६ जागांवर विजय मिळ शकतो. असा अंदाज

दिल्ली-मुंबईकरांना

कांद्याने रडवले

भागातून हा कांदा बाजार समिती

आवारात येत असून त्यामध्ये जेमतेम

२० ते ३० पिशवी नवीन कांदा

विक्रीला येणारा कांदा हा जुना असून

त्याच्या साली निघाल्या आहेत.

पाऊसामुळे कांद्याला ओल असली

तरी नवीन कांदा बाजारात येण्यास

विलंब झाल्याने तुलनेने हा कमी

आवारात ४५ ते ६२ रुपये किलो

असणाऱ्या सानपाडा परिसरात ८० ते

आवारापासून हाकेच्या

कांदा

64

सर्व संबंधितांना याद्वारे सूचित करण्यात येते की दिलीप अंबालाल व्यास व रागिनी दिलीप व्यास हे फ्लॅट क्र. ३०४

ए विंग, एलेमेंट सीएचएस मामलेतदारबाडी, पटेल कॉम्प्लेक्सच्य मागे, मालाड (पश्चिम) मुंबई ४०० ०६४ येथील मालमत्ते

कायदेशीर मालक आहेत व त्यांनी वरील सदर फ्लॅट दक्षा भर

नोंदणीकरण बीआरएल९/३६१९/२०१८ दि. २०.०४.२०१

अंतर्गत खरेदी केला व सदर करारांची मूळ पावती गहाळ/ हरवल आहे, व ऑनलाइन पोलीस एन.सी. बोरिवली पोलीस स्टेशन ये

एन. सी. क्र. १२१८३२/२०२४ दि. ११.१०.२०२४ रोजी दाखर

केली आहे व ते सदर फ्लॅट **पुष्पा सुरेश चौंहान** यांना विक्री करण्यास

फ्लंट जागेच्या संबंधात कोणतेही दावे, हक, आक्षेप, प्रभार असल्यास त्यांनी अधोहस्ताक्षरित यांना सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखोपासून १५ दिवसांच्या आत अधोहस्ताक्षरित यांना दस्तावेज

पुरावे यांच्यासह संपर्क साधावा अन्यथा कोणतेही दावे गृहित धरले

१, १२.११.२०२४ **(वकील उच्च न्यायालय** ५. एम. पी. नगर, शोभना बिल्डीगजवळ, जे. एम. रोड

सर्व संबंधितांना याद्वारे सूचित करण्यात येते की, माझे अशीर श्रीम. मेहरूज़ीसा बेगम अत्तीउल्लाह सिद्दीकी हे दुकान क्र. ३, तळ मजला

ए विंग, प्लॉट क्र. ९१०, गरीब नवाझ को-ऑप. हा. सो. लि बुधा कॉलनीच्या मागे, पाईप रोड, सीएसटी रोड, कुर्ला (पश्चिम मुंबई ४०० ०७० येथील मालमत्तेचे कायदेशीर मालक आहेत व त्यां

वरील सदर दुकान जागा **मुस्ताकीम इब्राहिम शेख** यांच्याकडून विक्री करा

दि. १६,०२,२०१७ अंतर्गत खंदी केली होती, मृक्कीरचा दिखंगत मोथ, इम्मिरिय गेव के बंदील सदर दुकान जागेचे कावदेशीर आवदी आहेत व सदर सोसायदी सभासदर कर , ७८६, जी-३५ प्रांक शेजर प्रमाणय क. जी-३५, विपीस क. १०६, ती-३५ प्रांक शेजर प्रमाणय क. जी-३५, विपीस क. १०, रे १०, संस्थात समायदा आहेत व त्यांचा मृत्य है. १२,०६,१९,९९ रे ठी क्षाता होता वार्चाच पत्नी दिखंगत जयमस्त्री मोश. गेळ यांचा मृत्य सुद्धा हि. २२,०६,९००३ रोजी सात कंडा के प्रकृत आवदी पत्र गाता/ (मुलमा) है केजळ कायदेशीर वासस आहेत व मूळ आवदी पत्र गाता/ दुलस्ते आहे, व माश्रे अर्थीत यांची आनंत्राहम पोलीस एत.सी. कुली पोलीस स्टेशन येथे अंतर्गत क. १३५८/,१०५४ है. १८,०३,०५४ रोजी दाखले कंडा के कायदेशीर जाता कंडा १३५८/,१०५४ है. १८,०३,०५४ रोजी दाखले कंडा कंडा १५५५ है. १८,०३,०५४ रोजी दाखले कंडा कंडा १५५५ है. १५०,०५४ रोजी दाखले कंडा कंडा १५५५ है. १५०,०५४ रोजी दाखले कंडा कंडा १५५५ है. १५०,०५४ रोजी दाखले कंडा भागी स्वार्थ अर्थाच्या स्थापी कंडा कंडा है। १५५५ हों १५५ हों १५६ हों १५५ हों १५६ हों १५५ हों १५५ हों १५६ हों १६ १६ १६ हों १५६ हों १५६ हों १५६ हों १५६ हों १६ हों १६

१२.११.२०२४ (वकील उच्च न्यायालय) एम. पी. नगर, शोभना बिल्डीगजवळ, जे. एम. रोड, पम्प हाउस

न्यथा कोणतेही दावे गृहित धरले जाणार नाहीत

जाहीर सूचना

दि. २५.०४.२०२३ हे श्रीम. संगीता एच. कच्छारा व श्री. देवेन पी. शाह

(सदर विक्रेता) यांच्या दरम्यान अंमलात आणले होते व

१. श्री. बुंदिलाल खुमनचंद बोहरा २. श्रीम. शर्मिला विजयकुमार बोहरा श्री. विशाल एस. बोहरा ४. श्रीम. प्रीती विनोद बोहरा

९. श्रीम. मानसी प्रितेश सेमलानी (सदर खरेदीदार) यांच्या दरम्यान कार्यालय

क्र. २, क्षेत्रफळ मोजमापित १५३५.६५ चौ. फूट (चटई) ६ वा मजला,

बिल्डींग शाह ट्रेड सेंटर म्हणून ज्ञात, राणी सती मार्ग, मालाड (पूर्व)

मुंबई ४०० ०९७ येथील बांधकामित प्लॉट जिमन धारक सर्व्हे क्र. २८७

् (भाग), संबंधित सीटीएस क्र. ५८१/ए-३/बी-२ गाव मालाड (पूर्व)

बांधकामित प्लॉट जिमन धारक सर्व्हें क्र. २८७ (भाग), संबंधित सीटीएस

क्र. ५८१/ए-३/बी-२ गाव मालाड (पूर्व) तालुका बोरिवली, मुंबई उपनगरीय

जिल्हा (सदर कार्यालय) येथील खरेदी/ हस्तांतरणाकरिता व सदर खरेदीदार

यांनी उर्वथरत प्रदान केले नसून सदर विहित अटी मान्य व शर्ती अनसार आहेत.

माझे अशील श्रीम. संगीता एच. कच्छारा व श्री. देवेन पी. शाह हे सदर

सर्व व्यक्तीना सदर जागा व/वा कोणत्याही भागाच्या संबंधात कोणतेही

शेअर, दावे, हक्क, अधिकार, हितसंबंध वा मागण्या काही असल्यास तसेच

अन्य सदर जागा वा कोणत्याही भागाच्या संबंधात विक्री, शेअर

अभिहस्तांकन, ताबा, भाग, हस्तांतरण, अदलाबदल, जप्ती, गहाण, पभार

भेट, न्यास, देखभाल, वारसा, दावे, ताबा, देणगी, भाडेकरार, उप-भाडेकरार

शेअर, वहिवाट, उप वहिवाट, धारणाधिकार, खाटला, परवाना, सुविधाधिकार

देणगी, आदेश, अडथळे, हकुम वा लाभार्थी मालक/ हक व कोणतेही न्यास,

हक वा हुकूम वा कोणतेही करार/लेखी/ दस्तावेज वा अन्य खटला वा

कोणतीही भूमिका, प्राधिकरण वा न्यायालयाच्या जारी आदेश वा अन्य काही

दावे असल्यास तसेच कायद्याचे प्रचलन यांच्यासह त्यांनी याद्वारे सदर लेखी

स्वरूपात संबंधित दस्तावेज यांच्यासह अधोहस्ताक्षरित यांना त्यांचे कार्यालय

पत्ता ४/मारवाडी चाळ, गांधी नगर, राणी सती मार्ग, मालाड (पू)

मुंबई ४०० ०९७ येथे सदर प्रसिद्धी तारखेपासून ७ (सात) दिवसांच्या कालावधीच्या आत सुचित करावे अन्यथा सदर व्यक्तीचे दावे काही असल्या

ते अधित्यागीत व/वा परित्यागीत मानले जातील व सर्व इच्छा व हेतु माझे

अशील यांना बंधनकारक नसतील व माझे अशील हे तिसरे पक्ष /नवीन

खरेदीदार यांच्यासह सदर कार्यालयाची विक्री / हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करतील

सही/- श्री. राहल सी. छाटवार

वकील मुंबई उच्च न्यायाल

विक्रीकरिता करारासंबंधात सचित करत आहेत.

ठिकाण : मुंबई

दि. १२.११.२०२४

श्रीम. राजकुमारी अशोक बोहरा ६. श्रीम. मंजू हस्तीमाल मेहता ७. श्री. रोशनलाल मोतीलाल जैन, ८. रीना लवीन सेमलनी व

सूचना याद्वारे आम जनतेस देण्यात येते की, विक्रीचे करार

क्र. केआरएल५/१६१०/२०१ अंतर्गत खरेदी केली होती, मूळरित्य

पम्प हाउस, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०९३.

ल यांच्याकडून विक्री करार अंतर्गत दस्तावेज . बीआरएल९-/४५५८/२०१३ दि. २६.०८.२०१३ अंतर्गत

किलोने

मार्केटमध्ये

अंतरावर

विक्रीला येत आहे.

दिसून येत आहे.

अपक्षांना एकत्रित धरुन केवळ ५ जागांवर


माहिती बटाटा

जाहीर सूचना सचना यादारे आम जनतेस देण्यात येते की. आमचे अशील गौरी संतोष अधांगले रूम क्र. २, शैलेंद्र सिंह की चाळ, देवी पाडा मंदिरजवळ. बोरिवली मंबई ४०० ०६६ (यापुढे सदर रूम म्हणू-संदर्भित) मालमत्तेचे मालक आहेत.

पाडा, शंकर मदिरजवळ, बोरिवली पूर्व, ४०० ०६६ **श्री. रामचंद्र हरीद्वार पांडे** यांनी खरेदी केली. त्यांचा मृत्य दि. २६.०८.२०१५ रोजी झाला व त्यांची पत्नी श्रीम, **परमदेई देवी** यांचा मत्य दि. ०५.०६.२००७ रोजी अनक्रमे झाला. श्री. रामचंद्र हरीद्वार पांडे यांच्या मागे त्यांचा मुलगा श्री. राधेश्याम रामचंद्र पांडे हे आहेत व केवळ कायदेशीर वारस आहेत

आमचे अशील सदर प्रसिद्धी मार्फत याद्वारे आम जनतेस सूचित करत आहेत की, जर कोणाही व्यक्तीस सदर **रूम** व/वा शेअर्स वा कोणत्याही भाग वा भागासंबंधात कोणतेही दावे, हक्क, अधिकार, हितसंबंध असल्यास तसेच विकी. भेट, गहाण, भाडेकरार, जप्ती वा अडथळे वा अन्य स्वरूपात काही असल्यास त्यांनी सदर आवश्यक पुरावे यांच्यासह दस्तावेज अधोहस्ताक्षरित यांना सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखेपासून १५ (पंधरा) दिवसांच्या आत सचित करावे अन्यथा सदर दावे. काही असल्यास सदर व्यक्तींचे अधित्यागीत. परित्यागीत मानले जातील व आमचे अशील

(राजेंद्र सिंह राजपुरोहित) वकील उच्च न्यायालय, मुंबई अस्मीता क्लबजवळ, मीरा रोड (पूर्व),



विकला जात आहे. मुलुंड, ठाणे,

भाडुंप, दादर, कुर्ला भागामध्ये कांदा

शंभर रुपये किलोने विकला जात

सर्वसामान्यांच्या आवाक्यात येतील कांदा मार्केटचे संचालक अशोक यांनी दिली.

सदर रूम क्र. २, शैलेंद्र सिंह की चाळ, देवी

त्यामुळे आमचे अशील यांनी त्यांच्या नावे इंडेमनिटी करार सदर रूम व त्यांचे शेअर त्यांच्या नावे हस्तांतरण करण्याकरिता अंमलात आणले होते. त्यामुळे आमचे अशील हे सदर रूमचे सध्याचे मालक आहेत. ज्याअर्थी सदर चाळ पुन:विकासाकरिता गेली आहे व एसआरए द्वारे रूम/ फ्लॅट बिल्डींग क्र. ७९२ सदर रूम संबंधात आवंटीत केली आहे.

यांना बंधनकारक नसतील

दुकान क्र. ९, अस्मीता ओरिएन्ट सीएचएस लि. ठाणे ४०१ १०७

हॉस्पिटलजवळ, वासिंद (पूर्व), ठाणे - ४२१६०१

गृह कर्ज (१९१५ एमयूएम १५५)

करण्यात अयशस्वी झाला



नोदणीकृत कार्यालय : ५०१, ओआयए हाउस, ४७०, कार्डिनल ग्रेशिअस रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०९९. दूर. क्र. ०२२-६६७५५००० ईमेल : svcindustriesltd@gmail.com वेबसाइट : www.svcindustriesltd.com सीआयएन : L15100MH1989PLC053232 दि. ३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व अर्ध वर्ष अखेरकरिता

अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवालाचा सारांश

ı	,							
	विवरण	f	तिमाही अखेरकरिता (अलेखापरीक्षित)			अर्ध वर्ष अखेर (अलेखापरीक्षित)		
ı		30.09.7078	30.08.7078	30.09.7073	30.09.7078	\$0.09.7073	39.03.7078	
l	एकूण उत्पन्न	८४.१९	१३७.३८	१२.४५	२२१.५७	२४.८१	६२.५५	
ı	कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(५५.८५)	46.00	(५७.६६)	१.१५	(११६.६८)	(२१९.३५)	
l	कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(५५.८५)	46.00	(५७.६६)	१.१५	(११६.६८)	(२१९.३५)	
l	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता समाविष्ट						İ	
ı	नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)	(५५.८५)	46.00	(५७.६६)	१.१५	(११६.६८)	(२१९.३५)	
l	अन्य इक्विटी	-	-	-		_	१०,७७४.९७	
ı	प्रदानित इक्किटी भाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १०/- प्रत्येकी)	१६,१८६.३७	१६,१८६.३७	१६,१८६.३७	१६,१८६.३७	१६,१८६.३७	१६,१८६.३७	
l	सौम्य व मूळ उत्पन्न प्रति शेअर (ईपीएस) (रु. १०/- प्रत्येकी)*	(6.03)	0.08	(٥,٥૪)	0,00	(০.০৬)	(০.१४)	
l	अर्डपीएस दि. ३० जुन, २०२४ अखेरकरिता तिमाही व ३० सप्टेंबर, २०२४ व ३० सप्टेंबर, २०२३ अखेरकरिता तिमाही व अर्थ वर्ष अखेर नाही.							

. वरील अहवाल सेबी (सची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत तिमाही व अर्ध वर्ष अखेरकरिता स्टॉक एक्सचेजेससह दाखर विस्तृत प्रारूपाचा सराश आहे. दि. ३० सप्टेंबर, २०२४ अखेर तिमाही व अर्ध वर्ष अखेर अहवाल कंपनीची वेबसाइट <u>www.svcindustriesltd.com</u> व स्टॉक एक्सचेज वेबसाइट www.bseindia.com वर उपलब्ध आहे.

गत कालावधीची आकडेवारी रिग्रुप्ड/रिक्लासिफाईड करण्यात आली आहे

G. ११.११.२०२४

SYNCOM FORMULATIONS (INDIA) LIMITED Regd. Off. -7, Niraj Industrial Estate. Off Mahakali Caves Road. Andheri (E). Mumbai-40009:

STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER

AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER 20234

Email: finance@sfil.inWebsite:www.sfil.in | CIN: L24239MH1988PLC047759

AND HALF TEAN ENDED 30TH SEFTEMBER, 20234 (Rs. III Lakins excep							s except EPS)	
		STANDALONE			CONSOLIDATED			
Sr.	Particulars	Quarter Ended		Half Year Ended	Quarter Ended		Half Year Ended	
"		30-09-2024	30-09-2023	30-09-2024	30-09-2024	30-09-2023	30-09-2024	
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	
1	Total Income from Operations	10567.60	6639.03	19382.00	10646.34	6783.63	19505.72	
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1465.12	814.08	2474.81	1485.07	844.91	2495.28	
3	Net Profit/ (Loss) for the period before Tax, (after Exceptional and/or Extraordinary items)	1464.88	814.08	2474.57	1485.07	844.91	2495.04	
4	Net Profit/ (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1095.00	620.55	1857.86	1110.82	651.17	1873.83	
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after Tax) and other comprehensive Income (after tax)	1486.88	744.89	2525.67	1502.70	775.51	2541.64	
6	Equity Share Capital (Face value of Rs.1/-)	9400.00	9400.00	9400.00	9400.00	9400.00	9400.00	
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous year)	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	
8	Earnings Per Share (of Rs. 1/- each) (for continuing and discontinued operations) - 1. Basic:	0.16	0.08	0.27	0.16	0.08	0.27	
I	2 Diluted:	0.16	0.08	0.27	0.16	0.08	0.27	

Notes: The above is an extract of the detailed format of Unaudited financial results for the quarter ended 30th September, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the quarter ended 30.09.2024 are available on the website of the Company www.sfl.in and Stock exchange at www.bseindia.com and https://www.nseindia.com/For, SYNCOM FORMULATIONS (INDIA) LIMITED

मागणी सूचना : १७.०८.२०२४

Dated: 11th November, 2024

INDIA HOME नांवणीकृत कार्यालयः ५०४ निर्मल एक्स्टॅसी, ६वा मजला, बे. एस. डोसा रोड, मुलुंड (प) मुंबई - ४०००८०. सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एन्फोसीमेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट

ॲक्ट, २००२ अन्वये सूचना

इंडिया होम लोन लिमिटेड मधील खालील कर्जदारांची खाती एनपीए म्हणून वर्गीकृत केली गेली आहेत, बँकेने खाली नमूद केलेल्या तारखांना सरफायसी कायद्याच्या एस १३(२) अंतर्गत सूचना जारी केली आहे. खाली नमुद केलेल्या कर्जदार / सह-कर्जदार / तारणकर्ता / जामीनदारांच्या शेवटच्या ज्ञात पत्यावर सूचनेची सेवा न दिल्याने, सर्व संबंधितांच्या माहितीसाठी ही जाहिर सूचना प्रसिद्ध करण्यात येत आहे. खाली नमूद केलेल्या कर्जदारांना/सह-कर्जदार/गौतुकदार/जामीनदारांना ही सूचना प्रकाशित झाल्यापासून ६० दिवसांच्या आत इंडिया होम लोन लि.ला कराराच्या दराने भविष्यातील व्याजासह पैसे भरण्याच्या तारखेपर्यंत, संबंधित व्यक्तींनी अंमलात ऑणलेले कर्ज आणि इतर करोर आणि कागदपत्रानुसार खालील तारखांना देय रक्कम देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या करारांतर्गत कर्जदारांच्या दायित्वाची प्रतिभृत म्हणून, नावाविरुद्ध दर्शविलेल्या संबंधित मालमत्तेचे शुल्क इंडिया होम लोन लि.च्या अधिन असेल, जर संबंधित कर्जदार / सह-कर्जदार /तारणकर्ता / जामीनदार वरीलप्रमाणे इंडिया होम लोन लिमिटेडला पेमेंट करण्यात अयशस्वी झाले, तर इंडिया होम लोन लि. एस १३(४) कायद्याचे आणि लागू नियम अंतर्गत नमूद केलेल्या सर्व किंवा कोणत्याही अधिकारांचा वापर करण्यास पात्र असेल, जे पूर्णपणे संबंधित कर्जदार / सह-कर्जदार / तारणकर्ता/ जामीनदार यांच्या जोखमीवर आणि परिणामावर असेल. कायद्याच्या कलमे १३ च्या उप-कलम १३ मध्ये नमूद केलेल्या तरतुर्दीनुसार, तुम्ही आमच्या बँकेच्या पूर्व लेखी समतीशिवाय या सूचनेला संदर्भित प्रतिभूतीच्या अंतर्गत नमूद केलेल्या कोणत्याही मालमत्तेची विक्री, भाडेपट्टी किंवा अन्यथा हस्तांतरित करणार नाही.

उपरोक्त कायद्याच्या तरतुदीनुसार, कर्जदार/जामीनदार यांना वरील मालमत्तेचे हस्तांतरण करण्यास मनाई आहे, कोणत्याही प्रकारे, मग ते विक्री, भाडेपट्टी इत्यादी मार्गाने असो. वरील तरतुर्दीचे कोणतेही उछुंघन केल्यास संबंधित व्यक्तीला सरफायसी कायद्यानुसार शिक्षेसाठी आणि/किंवा दंडासाठी जबाबदार धरले जाईल. अधिक तपशिलांसाठी अप्राप्त लेखी सूचना खाली स्वाक्षरी केलेल्यांकडून गोळा केल्या जाऊ

अ. क्र.	कर्जदार आणि सह-कर्जदार / जामीनदार यांचे नाव आणि पत्ता / कर्ज खाते क्रमांक	एकूण थकबाकी रक्कम रु.
1.	श्री कैलास निचिते (कर्जदार),	रु. १३,७८,८३२/- (रूपये तेरा लाख अठ्ठ्याह
	पत्ता: फ्लॅट क्रमांक २०१ (दुसरा मजला), २०२, २०४, आणि ३०२ (तिसरा मजला), महालक्ष्मी ॲनेक्स, शास्त्री कॉलनी, गेरासे रोड, वासिंद	आठशे बत्तीस फक्त) दि.३१.०८.२०२४ पासून देय
	(पूर्व), ता: शहापूर, जिल्हा ठाणे - ४२१६०१. तसेच: फ्लॅट क्रमांक ००५ - बी विंग, आशीर्वाद अपार्टमेंट, साईनाथ नगर, गाडगेबाबा	पुढील व्याजासह.

तारण मालमृता पत्ता: निवासी फ्लॅटक्रमांक २०१ (दुसरा मजला), २०२, २०४, आणि ३०२ (तिसरा मजला) महालक्ष्मी ॲनेक्स, शास्त्री कॉलनी, गेरासे रोड, वासिंद (पूर्व), ता: शहापूर, जिल्हा ठाणे-४२१६०१

कर्ज मंजूर : मार्च २०१६ मध्ये

पुढे, तुम्ही कर्जदार क्र.१ आणि २ याद्वारे अधिनयमाच्या कलम १३ (३) अंतर्गत आमच्या पूर्व लेखी संमतीशिवाय कोणत्याही प्रकारे अनुसूचीत नमूद केलेल्या कोणत्याही प्रतिभृत मालमत्तेशी व्यवहार करण्यापासून

१. असे सांगायचे आहे की तुम्ही कर्जदार/सह-कर्जदार ईएमआय भरण्यात खूप अनियमित होता आणि आमच्याकडून वारंवार स्मरण करूनही, तुम्ही कर्जदार/सह-कर्जदारांनी दुर्लक्ष केले आणि तुमचे कर्ज खाते नियमित

जर तुम्ही या राष्ट्राच्या दृष्टीने तुमची जबाबदारी सोडवण्याकडे दर्लक्ष केले आणि/किंवा अयशस्वी झाल्यास, आम्ही कायद्याच्या कलम १३(४) अंतर्गत प्रदान केलेल्या सर्व किंवा कोणत्याही अधिकाराचा वापर करू ४. ही सूचना कायदा आणि/किंवा वेळोवेळी लागू असलेल्या इंतर कायद्यांतर्गत आमच्यासाठी उपलब्ध असलेल्या इंतर कोणत्याही अधिकारांवर पूर्वग्रह न ठेवता जारी केली जाते

दिनांक: १२.११.२०२४ ठिकाण : मुंबई सही/- प्राधिकृत अधिकारी, इंडिया होम लोन लि.

हत्तर हजार